

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन शुद्धिपत्रक क्रमांक : इसैशा-२०२०/प्र.क्र.-३४/एसएम-६
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ३२.
दिनांक: १४ ऑक्टोबर, २०२४

संदर्भ: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक : इसैशा-२०२०/प्र.क्र.-३४/एसएम-६
दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२४.

शासन शुद्धिपत्रक:

उपरोक्त नमुद संदर्भाधीन शासन निर्णयात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.

१) वाचा मधील क्र.४ चे

“शासन परिपत्रक, शालेय शिक्षण विभाग, क्रमांक इसैशा २०१७/प्र.क्र. १८३/एसएम-६, दिनांक २४
डिसेंबर, २०२०”

या ऐवजी

“शासन परिपत्रक, शालेय शिक्षण विभाग, क्रमांक इसैशा २०२०/प्र.क्र. १७८ (भाग-२)/एसएम-६,
दिनांक २४ एप्रिल, २०२०”

असे वाचावे.

२) परिच्छेद आ) च्या मुद्या क्र.६ येथील राज्य सैनिकी शाळा मंडळाची संरचना मधील

“उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), आयुक्त (शिक्षण) यांचे कार्यालय, पुणे”

या ऐवजी

“राज्य सैनिकी मंडळ सदस्य सचिव- शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च
माध्यमिक), माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे”

असे वाचावे.

२. सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१०१४१८०४००७७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने
साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श्री. सिद्धेश्वर सपकाळ)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव

२. मा. मुख्यमंत्री यांचे सचिवालय,
३. मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे खाजगी सचिव
४. मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे खाजगी सचिव
५. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी
६. मा. मंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव
७. विरोधी पक्ष नेता, विधान सभा, मुंबई
८. विरोधी पक्ष नेता, विधान परिषद, मुंबई
९. सर्व विधान सभा व विधान परिषद सदस्य
१०. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहाय्यक
११. अ.मु.स./प्र.स./सचिव (सर्व)
१२. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहाय्यक
१३. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहाय्यक
१४. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
१५. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
१६. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
१७. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
१८. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व)
१९. कक्ष अधिकारी, कार्यासन व्यय-२ / कार्यसन आपुक, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
२०. कक्ष अधिकारी, कार्यासन -११, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
२१. निवड नस्ती (एसएम ६).